

16s/46 12<sup>th</sup> September 2016

To,

General Manager, Listing Department,

The Bombay Stock Exchange Limited,

P.J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Company code: 533333

The Manager,

Listing & Compliance Department

The National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Bandra East, Mumbai - 400051

Company code: FCL

Dear Sirs/Madam,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligation an Disclosure Requirements) Regulation 2015.

The Company had published notice about the 13<sup>th</sup> Annual General Meeting in Newspaper on the 28<sup>th</sup> of August 2016 as required under section 91 and 101 of the Companies Act 2013 and Regulation 42, 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015. There was certain error and omission. The same has been bought to the notice by way of corrigendum.

A copy of the Corrigendum is hereby enclosed. Kindly take it in your records.

Thanking You,

Yours Faithfully

For FINEOTEX CHEMICAL LIMITED

Surendrakumar Tibrewala

71 mewels

**Chairman and Managing Director** 

#### MISSING DOCUMENT

# Siyarams

IYARAM SILK MILLS LTD

NOTICE

NOTICE

Note that a Meeting eBoard of Directors of the company, theid on Saturday, 10" September, 2016, terala, to consider and approve Unaudted nancial Results of the Company for the uarter ended 30" June, 2016.

By Order of the Board For Siyaram Sik Mills Limited Soft-

To, Ms. Sharda Yeldi, Bandookwala Chawl, Sayani Road, Prabhadevi, Mumbai-400 025 Mumbai-400 025

Re: IN THE HIGH COURT OF
JUDICATURE AT BOMBAY
ORDINARY ORIGINAL CIVIL
JURISDICTION
SUIT NO, 1998 OF 2010 Kamalabai Keshav Thatikonda and Ors. ...Plaintiffs

# MAHARASHTRA JEEVAN PRADHIKARAN WATER

HARASHTRA JEEVAN PHADHIKAHAN WALEN
MANAGEMENT DIVISION, AMBERNATH
NOTICE NO. 1 OF 2016-17
Calling "Request for proposal"
d : (1) Please refer notice number 1 of 2016-17 published in the
Newspaper Free Press Journal dated 10409/278
(2) Corngendum No. 1 for 2016-17 published in the
CORNECTION NO. 2 FOR 2016-17
CORNECTION NO. 2 FOR 2016-17
CORNECTION NO. 2 FOR 2016-17



CURRIGENDUM
HIGH ENERGY MATERIALS
RESEARCH LABORATORY
DRDO, MINISTRY OF DEFENCE,
GOVERNMENT OF INDIA,
SUTARWADI, PUNE-411 021.
Ollowing corringedum.

The following corrigendum to the RFP No. HEMRU17AT1054/LP dt. 08/07/2016 against our Tender Notice No. 03/2016-2017 is issued: Last Date for Depositing of Bids: 14/09/2016 at 14/00 hrs. Date for Opening of Bids: 14/09/2016 at 1500 hrs. All other controlled the Market No. 03/2016 at 1500 hrs.

All other contents remains unaltered.

Sd/-(R D Wasnik) Scientist 'F'

Scientist F For Director, HEMRL For & on behalf of The President of India davp 10301/11/0606/1617

शासीय स्टेट बॅक State Bank of India

Retail Assets Centralised Processing Cell
1st Floor, Voltas House, Dr. B R Ambedkar Road
Chinchpokli (East), Mumbai- 400 033

Dentropolis (East), Mumbai-400 035
PUBLIC NOTTICE
hereby informed that STATE BANK OF INDIA, Retail
Processing Cell, 1st Floor, Voltas House, Dr. B R
Phinchpols (East), Mumbai-400 033 has loximispilaced
solid to the Control of the Control of the Control
Sale ett. 05-62-2010 counteris
Netward India (Control of the Control of the Control
Netward India (Mumbai-400 035)
Netw

# GOVERNMENT OF JHARKHAND Office of Executive Engineer Drinking Water & Sanitation Division No.-01,Dumka. e- Procurement (1st call)

H FORM LOST

Public Notice

This is to rist to the ground public has a control to the general public has a copied State Confidence bearing its 17 control to the general has a copied State Confidence bearing its 17 control to the same and the Confidence State Confidence St

#### PUBLIC NOTICE

FINEOTEX CHEMICAL LIMITED

correct proxy form. By order of the Board
For FINEOTEX CHEMICAL LIMITED
SufSurendra Kumar Tibrawala
Ice: Mumbal
Chairman & Place: Mumbal Chairman & Managing Director

#### PUBLIC NOTICE

Mrs. VEENA RAJENDRA

# PUBLIC NOTICE

or towards the West: By CTS 2 and 29; or towards the South: By CTS

Dated this 1st day of September 2016

#### PUBLIC NOTICE

#### PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that COLLIN AGUIAR, YVETTE
AGUIAR, RICARDO VEGAS, MARIO VEGAS, FICNA D'SOUZA,
FAY ALVES, FLEURETTE PIMENT MARILYN AUVES and BETTY
ROUTHICKES and FETTE MARINY AUVES and BETTY
ROUTHICKES and FETTE MARINY AUVES and BETTY
FOR THE COLLIN AGUIAR AGUI

is with clear and marketistic title.

Any person having any claim to or against the said of inheritance, mortgage, sale, gilt, lease, lier, charge ance, easement, or otherwise however.

The continues of the con

Advocate & Solicitors

# Request for Cancellation of Form "C"

Form "C" bearing Serial No. as shown below for total amount o Rs. 8,56,82,623/- issued by Sun Shine India Inc., Tilak Nagar Kranya Rio Code 208002 on us to the State of Maharashtra has been

Form Number	Amount Rs	Date
0901144C710864	3,22,104	24th Feb 14
0901147C710867	1,72,98,868	24th Feb 14
0909132c418497	57,70,713	26th Sep 13
0909134C418496	35,51,359	26th Sep 13
0909136C418495	18,90,578	26th Sep 13
0909139c418498	46,29,489	26th Sep 13
0912131C612643	43,77,907	9th Jan 14
n912134C612646	1,17,64,676	9th Jan 14
0912136c612645	69,43,264	9th Jan 14
0912136C612650	72,44,002	9th Jan 14
0912137C612649	91,68,774	9th Jan 14
0912138C612644	43,33,680	9th Jan 14
0912139C612648	83,87,210	9th Jan 14
Grand Total	8,56,82,623	

#### Mumbai Building Repairs & versi **Reconstruction Board**

# (A Regional Unit of MHADA)

## Tender Notice

Tender Notice
Digitally Signed & unconditional online E-Tenders in B-1 in (Percentage Rate) are invited by the Executive Engineer/Electrical/Authority/MHADA Mumbai from registered Lift licenced contractor, registered under PWD/Elect./Govt. of Maharashtra for the following work upto 15/09/2016.

Ordinary Maintenance of Lift Machinery for building No. 9 to 13 & 15 to 20 for Transit building No. 9 to 13 & 15 to 20 for Transit State No. 9 to 15 to 20 for Transit St

# गोसेखुर्द प्रकल्पाचा पैसा वळविला - शोभाताई फडणवीस

चंद्रपूर, दि. ३१ (वृत्तसंस्था) -आघाडी सरकारच्या काळात अंद्राजपत्रकात राज्यपालांच्या निर्देशानुसार विदर्भासाठी पैसे ठेवले

अनुभवन्त्रकारि प्रेस्त स्थानिक विदेशानुसार विद्यानुसार विद्यानुसार विद्यानुसार विद्यानुसार विद्यानुसार परंतु कृदिल गीति ते पैसे व्यवस्थित जायने, एउद्येक कार यह गारे प्रिस्त त्रीति हो परंतु कृदिल गीति ते पैसे व्यवस्थित जायने, एउद्येक कार यह परंतु कृदिल कार्यान में भी भी माना प्रकार परंतु के परकार पर्वापत करना पर्वापत करना मानी प्रदेश में पर्वापत करना करना तर्वापत करना करना हो अने वतक करना करना हो अने वतक करना है करना नहीं, अने वतक करना है करना गाई, अने वतक करना है करना हो, अने वतक करना है करना हो, अने वतक करना है करना है, अने वतक करना है, अने वत्त करना है, अने वतक करना विद्यान करना है, अने वतक करना है, अने वतक करना है, अने वत्त करना है, अने वतक करना है, अने

मिळायची. ६० टक्के रक्कम रह व्हायची. पश्चिम महाराष्ट्रातील कामे आधीच पूर्ण व्हायची व हा पैसा तिकडे वळविला जात होता. याला निधी वळविणे वा पळविणे म्हणायचे नाही तर काय म्हणायचे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. २००४ ते २००९चा अर्थसंकल्पाचा अभ्यास त २००९चा अध्यक्षरूपाचा अन्यास केल्यास हा प्रकार उघडकीस येतो. यावर प्रत्येक अधिवेशनात निषेध नोंद्विल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

भागाडी सस्कारच्याच काळात विद्यांच्या प्रकल्यांचा सुभारित प्रशासकीय मानता कर्याव दिता मिती त्यापुळे वर्षापुवर्षे विदर्भाचे प्रकल्य एकडले. परिणामी विदर्भाचा असा अनुतेष वादता. त्यापुळे तरकरे यांनी आपच्या जक्रमेत्र मीत वोळ्याची काम करू चारे, २००० से २००९ सा काळात आदिवासी विल्ह्यातील स्त्यांना मानवा देवाना चंद्रारू, गडिक्सोती, गीरिया यवताळ, अमगवती जिल्ह्याच्या स्त्याच्या वादीत सोलायू, कोल्ह्याच्या सर्वाच्या वादीत सोलायू, कोल्ह्याच्या सर्वाच्या वादीत सोलायु, कोल्ह्याच्या आघाडी सरकारच्याच काळात नका, पर आल्यानतर काम कर्ता, अशे स्त्याच्या पारति तातापुः, कराराष्ट्रा, कराराष्ट्रा, कराराष्ट्रा, कराराष्ट्रा, कराराष्ट्रा, वार्धीय विदेशियने सातारा, सांगरिया साराया सामनेश्य पैसा गाठवायचा व छर्च झाला गारी करण्यात आला. त्यांकेवी विधानसभा रुपणुर पत जात होता. स्कृत्ये १०० त्यांची चौरी परकडत्याची आत्रवणाती कोटीतील केपळ ४० टक्के रकम त्यांची सांगितली. त्यांच्याच काळात

# म. फुले पतसंस्था रौप्यमहोत्सवी वर्षात स्वतःची वास्तु उभारणार

मुन्द, दि. ३१ (वार्ताहर) - सामाजिक सारित्तकी बोपसाणाऱ्या महात्या पुन्ते नागर्य सहकारी पतसंस्थेने रीज्यमहोत्सजी टणा गाउला असून बातिमित सर्व सदस्यांच्या सहकारीच पतसंस्थेनो म्बत-जी बासू निर्माण करण्याचा निर्धार संस्थेन वेअपदान बंदुकात अपराध यांनी जत्क केला, पतसंस्थेच्या २५व्या वार्षिक साधाण्या सपेत अध्यक्षीय भाणात ते बोतत होते. अहवात वर्षात कुमारोग्य, आरोग्य विश्वीद तसेच दहार्यातील गुणवंताचा सत्कार केल्याचे सांगत संस्थेच भागभांड्यत ४६ लाव. तसेच दुर्तवातीला गुणवताचा सत्त्वण करणाव सागत संस्थ्य भागभाइदेशन १६ ताल, उंची ५ कार्टीच, वार्ष्याच्ये क्षार तम कर्च करणाव १ कार्ये आस्त्राच्ये ज्यों ५ कार्टीच, वार्ष्याच्ये सत्त्वण ६ वर्षे आहिट वर्ण 'अ' प्राप्त केता असून सम्भारतंना १५ टक्के त्यामंत्र कार्याच्ये सत्त्वण ६ वर्षे आहिट वर्ण 'अ' प्राप्त केता असून सम्भारतंना १५ टक्के त्यामंत्र केता तिर्वे क्षाराच्ये कार्याच्ये त्याचा वर्षे १ कार्याच्ये स्थारी सार्वे वर्षे वर्षे कार्याच्ये कार्याच्ये कार्याच्ये सार्वे वर्षे वर्षे कार्याच्ये कार्यच्ये कार्याच्ये कार्यच्ये कार्यच्ये

# एस जे कॉपरिशन लिपिटेड

# लाखांच्या खंडणीची मागणी विदर्भातील विजेचे पंप, विहिरींची संख्या, ओलिताचे क्षेत्र का वाढले नाही असा सवालही त्यांनी केला. करणाऱ्या दोघांना अटक

असल्याने प्रवाशीवर्ग खूप त्रस्त झाल्याचे

शिष्टमंडळाने सांगताच मुंबई प्रदेशचे प्रादेशिक अभियंता संजय सांगलीकर

प्रादोशक अभयता सजय सागलाकार्य वानी मुरु अगाराता जादा गाङ्कार्य कुमक देकन गणेशोत्सवात कोणतीरी समस्या भेडसावणार नाही याकडे आस्टी विशेष लक्ष देऊ, असे अभियवन यावेळी देले. मुरु अगाराची वार्षिक वनासणी करण्याकतिता प्रादेशिक अभियंता व त्यांचे सहकारी आले असता त्यांचेळी

नागपूर विभागात कृषिपंपावर ओलीत १०.९० टक्के तर पश्चिम महाराष्ट्रांत ४०.५३ टक्के हा अन्याय आहे. तुम्ही भाईदर, दि. ३१ (वार्ताहर) -आखाती देशात नोकरी मिळवून देणाच्या दोघा प्लेसमेट चालकांमधील आर्थिक व्यवहारातून आमचे पैसे पळविले म्हणूनच ही तफावत आहे असे सांगत विदर्भात येऊन ज्ञान शिकवू नका, असेही शोभाताई फडणवीस यांनी शेवटी सांगितले. एकाने दसऱ्याचे अपहरण केल्याचा धकादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात ५ लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या अपहरणकत्याँना विरार येथून मीरा रोडच्या नयानगर पोलिसानी शिताफीने अटक करून मुरुड आगाराला जादा गाड्यांची कुमक देणार पुडड, दि. ३१ (वार्ताक्ष) - साध्या पुडड, आगारात अगदी अल्प गाड्या उपलब्ध असून वातील बहुतती गाड्या या दुस्ती विभागांड है कासासाठी गेल्याने वेशील परिस्तिता खूपन विकट बनती आहे. त्यापुळे मुख्ड आगारातून सुटणारी प्रत्येक गाडी ही बेळेल न सुटला कियान दींड ते दोन तास उमिगने सुटला अस्म नाची प्रशानितां ग्रंथ जन का स्मान अपहरण झालेल्या प्लेसमेंटचालकाची सुखरूप सुटका

मीरारोडच्या नयानगरमध्ये मीरारोडच्या नयानगरमध्ये प्राहणार मोहम्मद हासिमध्यान यांची प्लेससेंट सर्जिस असून त्याया मित्र कमलेश प्रजापती (रा. क्ष्रीम व्हर्ली, स्वाई) धार्चीदेखील प्लेससेंट सर्जिस आहे. दोधेही मित्र असून कमलेश हा छान याला भेटण्यासाठी मीरा रोड येथे आला असता शिवार उडा-नजबळील बोडाफोन गॅलरीजनळून प्राण्यान प्रमुं श्रीक्षात्र ग्राह्म नजवळील बोडाफान गलराजवळून प्रमोद राधेश्याम राय (३९, ता. कांदिवली) व इग्नांद शेख (२७, ता. नयानगर) यांनी कमलेशचे लाल रंगाच्या वॅगनआरमधून अपहरण करून त्यांना विरार येथे नेले. कमलेशने खान याला फोन करून त्यांचे सहकारी आल असता त्यावळा पुरुड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभ्यक्ष मोत्रेश दृष्टिकर, विजय पैर, अर्रावेद भंडारी, संदीप गांसाबी व पुरुड तालुका पत्रकार संग्राचे अभ्यक्ष संजय करडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमोदने अपहरण केल्याचे व ५ लाख रुपयांची खंडणी अमुक एका खात्यात जमा न केल्यास ठार मारणार असल्याचे सांगितले. मारणार असल्याचे सांगितले. खान याने कमलेशचा शोध

इंडियन ओव्हरसीज बँक श्रीच केंद्री शाखा ६५/६७, माझरा मेंच्यन, भुलाभाई देसाई रोड, श्रीच केंद्री, मुंबई-४०००२६, दू: २३६७८६१८, २३६७६१५३, फेक्स: ०२२-२३६७८६६१, ई-मेल: iob0222@iob.ir

घेतला असता तो न सापडल्याने गुरुवारी नयानगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घडला प्रकार सांगताच वरिष्ठ निरीक्षक आर.के.जाधव यांनी तपास सुरु आर. के. जाधव यांची तपास सुक करत उपितिश्वक भैर जाधव, प्रशात विसापुते, पापा, उजाळे आरी विसापुते, पापा, उजाळे आरी पीलामांचा कमलोगच्या गोपार्थ विसाद पाणात त्वाना केले. पोलामांची आपले कसब लावून विसाद यापात अपाले एका वाळीच्या खोलीत्व बंदिल असलेल्या कमलेशाची सुरका करत प्रमोद व इस्त्रीत्ला बंदेक्या ठोकल्या. कमलोगकडून पेसे येण असल्याने ठे समुल करण्यासाठी अगहरण करूत उडाणी मागिलमाचे प्रमोदने कल्ला, केले. अपहरणात वापरालेली गाडी पोलासांची जान कैली आहे.

अपहरण करून पाच

#### PUBLIC NOTICE

BE IT KNOWN TO, the general public that, Mrs. VEENA RAJENDRA SHANBHAG & Mr. RAJENDRA SHANBHAG, Owners of Flat No. 3 on 3rd floor of F Building of Lenyadri Co-operative Housing Society Ltd., Plot No. 8 & 9, Sector-19A, Nerul, Navi Mumbal-400

# फिनोटेक्स केमिकल लिमिटेड

िआयएम : एल२४१०० याएंब२००४ वीए सी१४४११०) १२-४३ मस्तेता बेस्ता, एत. स्त्री. गेड. बांटा, बुंबई-४००५०, भारत, योटा, १५-३२-४१५५१७/७४/७४ कंक्स : ११-३२-३६५५१७८ इ.स्त्रा: ११००६, сот मुआएल : www.fincotex.com

मही, मही, मुद्दे कुपार विश्वेषात अरक्त

Request for Cancellation of Form "C"

rm "C" bearing Serial No. as shown below for total an . 8,56,82,623/- issued by Sun Shine India Inc., Tilak npur-Pin-Code 208002 on us to the State of Maharashtra h

Form Number	Amount Rs	Date	
0901144C710864	3,22,104	24th Feb 14	
0901147C710867	1,72,98,868	24th Feb 14	
0909132c418497	57,70,713	26th Sep 13	
09 <u>0</u> 9134C418496	35,51,359	26th Sep 13	
0909136C418495	18,90,578	26th Sep 13	
0909139c418498	46,29,489	26th Sep 13	
0912131C612643	43,77,907	9th Jan 14	
0912134C612646	1,17,64,676	9th Jan 14	
0912136c612645	69,43,264	9th Jan 14	
0912136C612650	72,44,002	9th Jan 14	
0912137C612649	91,68,774	9th Jan 14	
0912138C612644	43,33,680	9th Jan 14	
0912139C612648	83,87,210	9th Jan 14	
Grand Total	8,56,82,623		

# TULIP STAR HOTELS LTD.

	UNAUDITED STANDALONE FINANC FOR THE QUARTER ENDED JUN	E 30, 2016		
(Rupees in				
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.06.2016 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2015 (Unaudited)	
	Part I			
1	Net Sale/ Income from Operations Other Operating Income			
	Total income			
2	Expenditure			
	(a) Cost of materials consumed			
	(b) Purchases of stock-in-trade			
	(c) Changas in inventories of finished goods, work-in-progress and stock-in-trade	1 6.55		
	(d) Employees banefits expense	10	- 11	
	(e) Depreciation and amortisation expenses			
	(f) Other expenses	12	16	
	Total Expenses	22	27	
3	Loss from Operations before other income, finance			
	cost and exceptional Items	22	27	
4	Other Income		4.15	
5	Loss from ordinary activities before finance costs and exceptional items	22	27	
6	Finance Cost	105	96	
7	Loss from ordinary activities after finance costs but before exceptional items	127	125	
8	Exceptional items - Prior Period Expenses & Provision written Back			
9	Loss from Ordinary Activities before tax	127	125	
10	Tax Expenses			
11	Loss from Ordinary Activities after tax	127	125	
12	Extraordinary items		125	
13	Loss for the period	127 461	461	
14	Paid-up equity share capital (Face Value of Rs. 10 Each) Reserves excluding Revaluation Reserves	401	401	
16	Earning Per Share (Basic and Diluted) for the period			
10	before Extraordinary Items	(2.75)	(2.71)	
17	Earning Per Share (Basic and Diluted) for the period after Extraordinary Items	(2.75)	(2.71)	
	Part II			
	Particulars of Shareholding			
1	Public shareholding Number of shares	1,983,500	1.983.500	
	Percentage of shareholding	43.03	43.03	
2	Promoters and Promoter Group Shareholding			

#### ENGAGEMENTS

#### PARTICIPATE

PARTICIPATE

Bombay Natural History Society
(RNHS) announces bird count for
the moisson season, on the 11th
September under its initiative
Common Bird Monitoria
September under its initiative
Common Bird Monitoria
and nature lovers to participate in
this count which will be conducted
across three seasons on a pari-india level. This programme is
based on scientific methodology
leading to data collection and in
turn conservation of neighborhood
species. For queries, contact Mr
Nanckishor Dudite on
nuture deliberts.org /
07/620193207.

#### ART EXHIBITION

e An exhibition of Graphical Drawings by Ashok Hinge titled Commascapes from Sept 1 to Sept 30, 2016 from 11 am 10 6 pm Daily (Sunday Closed) at Dinodia 11X Art Gallery, 66 (6th Floor), Baja (Bhawan, Opp. Inox Theatre, Nariman Point, Mumbai 400 021. Contact: 2204 4016.

Contact: 2204 4016.

\*Dr. Ghab Daji Lad Mumbai city
Museum presents, "Speculations
from the Field by Rohim Devasher"
cuntated by Tasneem Zakara Mehta
and co-curated by Himanshu
Kadarn at Kamalinayan Bajaj Special
Exhibition galiery, till 41h October,
11 am to 6 pm. Ph; 23/31/234,
http://www.bdlimuseum.org

**EVENTS** 

# EsselWorld in association with independence Rock Festival is all set to organize rock hand set to organize rock hand set to organize rock hand with organize rock hand set to organize rock hand set to organize rock hand set to organize rock hands across India to register their band with one original song / video link, band name, email d and contact number. The four shortlisted bands out of all the entires will perform at EsselWorld Rock, at EsselWorld Rock at EsselWorld Rock and entires accepted till ordanized rock organized r

Wisti

Butterfly Bounty at Ovalekar
Wadi, Thane: Date: Sept 11, 2016.
Visit the only open-air butterfly
garden near Mumbai, teeming with
several species of stunning
butterflies. For details call Hombill
House at 022-22821811, Mon-Fri
03-30 a.m. to 05-30 p.m. or e-mail
at binis-programmes@gmail.com.

HEALTH

#### HEALTH

Experience the miscacleus habiting power of Sound and Maad Yoga with Chintan Dulal Learn the 4-step Awareness Development Meditation to experience a dynamic shift and the secret to manifest abundance & success. The workshop is open for all. Date: Every Friday, Time: 6:30pm to 8pm; Yenne: Anshatt Yogshalk, 1, Joy Villa, 19th Road, Off Khur Danda Road, Khar (W) Mumbai; To register contact: +91 22 655 33333 m; +91 322453333. Email: sonal@anahata.in.

# PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE

N THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

Manbar, Motor Accident Claim Immun. Nashik. M.A.C.P. No. 777 of 2010 THE NEW INDIA ASSURANCE COMPANYLTD.

Versus MR. NIRAL RATIBHAI PATEL AND ORS.

# Diya Charitable Trust is conducting a free Hearing Test camp and providing Hearing Aid on concessional rate at Borivali (W) from Monday to Saturday from 10 a.m. to 5 p.m. till 30th Sept. For details contact: 8 080208816.

### OFFER

\* The Resort, Mumbai has introduced a unique monsoon package of FSIXIVE which give an option to prior book your an option to prior book your an option to prior book your and prior prior

Lost / Misplaced Lost MISplaced
Late Mrs. Sundari Gangsshwar,
Pillay muther of Mr. Vighneshwar,
Pillay muther of Mr. Vighneshwar,
Gangsshwar Pillay the Lagal Hear
Gangsshwar Hear
Gangsshwar Gangsshwar Gangsshwar
Gangsshwar Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gangsshwar
Gan

TENDER NOTICE FOR REPLACEMENT WORK E-TINDER NOTICE No.: 308-36T - Fender-2016, Dated 3-1.09.2016. Work: Replacement of Datacom

only)
Submission of Tender: Up to 15:00 hours on 13:10.2016.
Opening of Tender: 15:30 hours on 13:14.2016.
The Complete information of above e-tender notice is available over website http://www.ireps.gov.in
But other form - buds value on the

Glean India Drive

# PUBLIC NOTICE

clients, M/s. Susima Infetech I naving its office at 22.23 Oc.

#### **EAST COAST RAILWAY**

#### CORRIGENDUM

No. COS/EP/2016-17/Corri/23 Dt. 08.09.2016

Subject Existing Modified
Opening date 06.09.2016 29.09.2016
The detailed corrigendate has been

ded in IREPS site. Controller of St PR-360/H/16-17 Bhubane

# FINEOTEX CHEMICAL LIMITED

(CIN: L24100MH200SPLC144295 42-43, Mancram Chambers, S.V. R Bandra, Mumbail, 400059, India Te: 91-22-265591747577677 Fax: 91-22-26559178 Email Info@incutex.com UR: swedenced CORRIGENDUM on page No. 52 and 78 of the 13th Ar Report, The corrected ones are available

Surendra Kumar Tibrewala Place: Mumbal Chairman & Date: 10.09,2016 Managing Director

DEPARTMENT OF TOURISM UT ADMINISTRATION OF DAMAN AND DIU

#### No. 4/389/DDT/2016-17/181 Date: 09/09/2016 TENDER NOTICE

The Department of Tourism, UT Administration of Daman & Diu invites tenders from eligible parties to participate in 'Request for Proposal for Outsourcing of Cleanliness & Maintenance of Various Tourist Spots/Gardens/Park in Daman".

Pre Bid Meeting: 17/09/2016 at 11.00 Hrs. at Secretarial Moti Daman Last Date of Submission of Bids: 30/09/2016 at 1600 Hrs.

The tender documents can be downloaded m www.nprocure.com and www.daman.

> Deputy Director (Tourism) Daman

dated: 09/09/2016



INDIAN ORDNANCE FACTORIES
ORDNANCE CLOTHING FACTORY, AVADI, CHENNAI - 54
GOVERNMENT OF INDIA, MINISTRY OF DEFENCE
E-OPEN TENDER NOTICE
ger, Ordnance Clothing Factory, Avadi, Chennai - 54, on behalf of President of India Invitrough two bild system (Techno-Commercial & Commercial) for the following work,

NO.C	RDFYS/OCFAV/DAVP/06/16-17/EO/03 Dated. 27.08.2014				
SI. No.	Tender Enquiry No.	Nomenclature of Civil Work	Qty.	Last Date and Time for submission of online e-OTE	E-OTE Opening date & Time
1	3655/CEO/e OTE/004/16-17/CAP dated 27.08.2016	Construction of new toilets for marketing complex, located at OCF Estate.	Item wise	06/10/16 14.00 PM	06/10/16 14.30 PM

All relevant details, specification of Civil Works, terms and conditions etc., are available in the website: https://ofbeproc.gov.in and tender notice is also available in www.tenders.gov.in ii). Corrigendum, if any to this NIT will be published only in the website: https://ofbeproc.gov.in

GENERAL MANAGER ORDNANCE CLOTHING FACTORY AVADI, CHENNAI - 54

The Society bretzly invites calms or objections from the held or heist or heist calms of the calms of the society of the society of the society of the calms and of 14 days, from the publication of this motion, with copies of such documents and of 14 days, from the publication of this motion, with copies of such documents and or 14 days, from the publication of this motion, with copies of such documents and of 14 days, from the publication of the society of the society of the society of the decision of the society of the society of the society of the society of the which period prescribed dwork to Society and be society of the sentence of a bare linterest of the deceased members in the capitality more ray of the Society shall be not the decision of the society is a variable for inspection by claimants object with the manner provided under the Epicars of the Society have the society than the society of the Society the service of the Society shall be not the office of the Society have sent of the Society have the Society from the date of publication of the notice still the staylor of the Society Pacess. Mornibal Craft Taschers Coop Housing Society Craft Taschers Coop Housing Society Nos Secret Wood Secret Wood Secret

SOUTHERN RAILWAY
CHENNAI - 600 023
MATERIALS MANAGEMENT DEPARTMENT
6-TENDER MOTICE FOR THE SUPPLY OF STORES No.E-36/2016

SI.	Tender No.	Description	Due Date
1.	21160850	SPRING CARTRIDGE	06-10-2016
2.	44160241	COUPLER BODY WITH SHANK WEAR PLATE	06-10-2018
3.	15160215	CONTACTOR UNIT ASSEMBLY FOR POINT MIC	12-10-2016
4.	15160469	POPULATED PCB FOR ELECTRONIC MICRO CONTROLLER	12-10-2016
5.	20101024	SINGLE CORE FLEXIBLE TIN COPPER CONTROL CABLE	12-10-2010
6.	28161025	CABLE SINGLE CORE 95 Sq. mm.	12-10-2016
7.	40160147	COMPRESSED OXYGEN GAS	12-10-2016
8.	10160113	PRE LAMINATED SHADED COMPREG	13-10-2016
9.	10160116	NETC CEILING SHEET	13-10-2016
10.	11160399	ARMATURE FOR RAILWAY CARRIAGE FAN 110 V DC	13-10-2016
11.	15160156	SILVER CONTACT	13-10-2016
12.	15160217	DC MOTOR 110V, 0.59 HP, 1700 RPM	13-10-2014
13.	26152315	BUSH FOR BRAKE RIGGING MN STEEL	13-10-2016
14.	26160644	OIL PUMP WITH MOTOR	13-10-2016
15.	06160196	TOP COATED THERMAL PAPER TICKET	14-10-2016
16.	13100138	MAIN BEARING CAP	14-10-2016
17.	15160258	BASE CLIMACHINED) FOR IRS POINT MIC	14-10-2016
18.	26160304	RUBBER SEAL	14-10-2016
19	26165036	SINGLE BOTTLE VACUUM CIRCUIT BREAKER	14-10-2016

CONTROLLER OF STORES



#### MAHARASHTRA GRAMIN BANK

luled Bank Established by Govt. of H.O.: Jeevanshri, Plot No.35, Sector ndia) Sponsor Bank : Bank Ol , Town Centre, CIDCO, Auranga

REGIONAL OFFICE, THANE

3rd Floor, MTNL Exchange Building, Charai, Th ane (W) 400601 Phone: 022 – 2534 4059, 2543 5154 Fax: 2534 0674, Email: rothanemgb@grnail.com

#### POSSESSION CUM NOTICE FOR SALE

The Authorised Officer of Maharashtra Gramin Bank, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement The Authorised Officer of Manarasintra Gramin Bank, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) red with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (Said Rules) issued Demand Notices under section 13(2) of the said Act to the following borrowers on various dates mentioned hereunder; calling upon the respective Borrowers & If-Shiefi guarantors for Banks load to the concerned Borrowers, to pay the amount(s) mentioned in the respective notices, together with further interest thereon at documented rates & incidental expenses, costs, charges incurred / to be incurred; within 60 days from receits to frespective Notices. As security for the borrower's obligations, below mantioned property shown against the names of the respective borrowers have been mortgeged to the Bank.

The Borrowers having failed to repay the said amount/s, Notice is hereby given to the Borrowers in particular and to the Public in general, that the undersigned, in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules, has on 03.09.2016, taken possession of below mentioned mortgaged property/ies shown against their names of respective Borrowers. The datable are a purpose.

# रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हापूस आंब्याकरिता सामायिक सुविधा केंद्र

त्वामिपी, दि. १० (बुतासंया) - रत्वामिपी-संपुर्दा निज्ञासात्री हाप्यु आंज्याकरिता सामाधिक मुविधा केंद्र (काँमन पैसिसिटी सेंटर) केंद्र सरकार में बंद्रा केंद्रो आहे. १ कोटी २० लाख रूपयों के हैंक्ट स्तामिपी एमआप्रदिसीत मुख्त केंद्रो आणार आहे. यातृन आंबा उत्पादकांना तांत्रिक माहिती, यूरीपवारीत येणा-या अडबणीयर मात रूपयों चे प्रीक्षण रिदेत जांदित शुक्त केंद्रिय भारतासह प्रदेशात कार्य्य मकरिता या केंद्रस्ता भूमिका बजावणार असल्याची माहिती रत्नागिरी-

भूमिका कवाकणार असत्यायी माहिती रत्नागिर्दे ।
स्पिटुर्वाचे खासदार विजायक राऊन यांनी आज
यक्कार परिवर्देव दिली.
सूक्ष्म, लगु, गण्यम उद्योग मंत्रालयाने हैं केंद्र
मंद्र्य केले आहे, १६ कोटी ६२ लाखांचा निभी
केंद्र सरकार आणि उर्वादित निभी राज्य शासन
देणार आहे. लाखारीता रत्नागिरी एमआयडीसीत
यार हुआर चीरस्त्रद्वानी जागा लागाएगार आहे.
गणेशोरस्यानंतर या जांगीची पाहणी कहन ागरारारक्षाचारा या जार्य पहिणा करून जागामारकाना महत्त्वा द्रणात नराम हास्त्रात हिस्सान महत्त्वा होईल, काण करा दुस्य प्रियास राजपुर, बातायाति लोजान पुलाने बांगकाम नजीकच्या पाच महिन्यात वर्षातील आंबा हंगामात शेतक यांना या सेंटरचा धरपाई दिली जाईल. नोव्हेंबर-डिसेंबरफर्थ्य पूर्ण होणार आहे. हे पूल तत्काळ वाहतुकीला

उपयोग झाला पाहिजे, असे राऊत यांनी

वैयक्तिक शेतकरी, उत्पादक, बचत गट, वंशासक रातकरा, उत्पादक, बचत गट, सोसायट्यांना या केंद्रात तांत्रिक माहिती, प्रशिक्षण, मार्केटिंगसाठी सहकार्य देण्यात वेर्ड्स. आंब्याच्या युरोपवारीत दोन-तीन वर्षापूर्वी अनेक अडचणी आल्या होत्या. मानकं पूर्ण न केल्याने हापूसवर बंदी आली. ही मानकं पूर्ण करण्यासाठी उत्पादकांना माहिती दिली जाणार आहे. काही

उत्पादकांन माहिती दिली वाणार आहे. काही उत्पादक कर्ता अंका चिर्योक कर आहेत. पात्र या केंद्रपुखे यात नकी बाद होईल. तसेच आंब्याला चांगला भाव मिळेल. या वेजी आङ्कदार उदय भावंत, शिवसेना जिल्हासपुख राजेंद्र महाडिक यांच्यासद रागसेका, रहार्योक्ता उपस्थित होते, तप्यान पुंचां-गोवा महामार्गाच्या बीपदरीकरणात रामयुण, समाधे र रतागिरातील जाणामात्रकांना पहिल्या उपयात भागाई मिळेल.

प्रत्यक्षात कामाला सुरवात होईल, असे खासदार विनायक राऊत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात मांगितले.

ते म्हणाले. बावनदी ते संगमेश्व र या टप्प्यात त स्कारण, बावनदा त संगमश्च र या ट्यांता खड्डे असल्याने ज्या कंपनीला चौपदरीकरणाने कंत्राट मिळाले आहे त्यांनाच खड्डे बुजवण्यास सांगितले होते. परंतु ते त्यांनी न बुजवल्याने या कंपनीवर कारवाईचे आहेश दिले आहेत. महामार्ग प्राधिकरण आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

यांच्याकडे तक्रार केली आहे. चिपळ्ण, पाली आणि लांजा येथे बाजारपेठ याच्याकडं डकार करता आहं विचयुण, पाती आणि लांजा येथे बाजारपेठ उद्भात होऊ नये स्मृण्य व्यापारी, नागरिक, रिका-वात्तक संप्रदात आरोच्या मागणीनुसार उद्भाणपुतः बांध्ययात यंखार आहे. संगमेच्य यंशीत पुताबाकत निर्णय झालेला नाही. यंथीत रिवाशांच्या प्राणानुसार पुताबे बाग्ध्याम य दिशेसंदर्भीत पुढील आठवङ्यात पाहणी केली जाणार आहे

खुल करण्यात चणार आहेत. मात्र युलाच्या दान्तं बाज्यं स्तरं झालेले नाहीत, त्यामुळे विल्हारिका-यांना या स्टत्यांकरीला लाणायों जागा तत्काळ सहमाणं प्राधिकरणाळे वर्णे करण्यास सांगितल्याचे राऊत म्हणाले. गण्यात्स्य, मे महिन्यात सुरुणारी पनवेल-हिमञ्जूण रिन्यांच्या रेत्यांगिर्धक कायमस्त्रकणी सुरू जलवी व वसई ते सांवतवाडी ही होगायी प्राधीवश्य कायमस्त्रकणी भागायां मुक्त करावी व बसरें ते सावंतवाडी हो हगायी गाडीसुद्ध कायस्तरक्ती सावंतवाडी हो हगायी महिस्स के स्वारंग करियों माडीसुद्ध कायस्तरक्ती सावंतवाडी स्वेश विशेष स्थानी सावंतवाडी स्वेश विशेष स्थानी सावंतवाडी स्वेश विशेष स्थानी सावंतवाडी स्वेश करावेडी स्वेश सावंतवाडी स्वेश सावंतवाडी स्वेश सावंतवाडी स्वेश सावंतवाडी सावंतव प्रकल्प प्रलंबित आहे. आता पर्यावरणाचा दाखल्याला वाढीव मुद्दत मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.

# नागपूर जिल्ह्यातील अतिक्रमित रस्ते झाले मोकळे

नागपूर, दि. १० (प्रतिनिधी) — सुवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत अतिक्रण म्नालेले पांदन रस्ते, <u>ग्रे</u>ततके तसेच शिवार रस्ते भोकळे करण्याचा मोठा कार्यक्रम महसूल प्रशासनाने हाती धेतला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ४२३ किलो मिटर लांबीचे अतिक्रमीत रस्ते मोकळे

लांबीं व अतिक्रमीत स्तरे मोकळे क्रस्थात आतं आहे. यामुळे वहींबाटीसाठी शेतक-यांना मोठया प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र पाटन स्थापनेच्या सुवर्ण महोस्सवी वर्णातिस्त राज्य शासनाने सुवर्ण जयंती राजस्य अभियान सुरू कले होते. या अभियानाअवंत्ति विविध प्रकारंत्र उपक्रम रावदिले जात आहे. शेतशिवारातील त्या अंतर्गतच शेतशिवारातील अतिक्रमण झालेले पांदन रस्ते, शेतरस्ते

नागपूरचा फूड पार्क जगात

व शिवार रस्ते मोकळे करण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आला

व । तथार १ स्तर पक्कि करण्या व्यापक कार्कक्रम विभाग आति । रोता, मस्सूण प्रशासनाच्या वतीते ग्राम पार्काविक्स मोज्या प्रमाणाव ह । कार्कक्रम पार्काविक्स वा अग्रास्ते स्त्रेन्द्रमा प्रस्तुष्ण प्रशासनावे स्त्रेन्द्रमा प्रस्तुष्ण प्रशासनावे स्त्रेन्द्रमा प्रस्तुष्ण प्रशासनावे स्त्रेन्द्रमा स्त्रे अणानुसार ५१९ क्रिक्सी क्रांते होते. या अतिक्रमणामुळे ११२ते व्याप्तुन्नेसाठी वेद क्राल्या ने के क्रियालावे सेत्रक्रम व्याप्त स्त्रेन व्याप्त मार्वे प्रस्तुष्ण होते होते. तिक्रत्या ५५१ क्रिली प्रस्तु कार्याच्या भाग्निक्स व्याप्त स्थावेक्ष होते । स्त्रास्त्र स्थावेक्ष स्त्रेन प्रस्तुन्य स्त्रेन स्त्रेन स्त्रेन स्त्रास्त्र स्त्रेन मृक्त झाले आहे

# काईनओटेक्स केमिकल लिमिटेड

फाईनअटेक्स केविकल निमिटेड (मीआपार : एक रेशक : एएए २००४ पीएसमी १४४१६) १८-४३, मतीया खेलां, एस. इती. रीत. तुं: १६-३४-२६५५६ १४४०, १८-४४, १८०० विका: ११-३४-२६५५६ १४५० ई-मेल : info@fineotex.com शुआएल: www.fineotex.com शुआएल: www.fineotex.com १३ च्या सर्विक अञ्चलताच्या गत. ६१३

१३ च्या वार्षिक अहवालाच्या पान क्र. ५२ व ३८ वर काही सुका व बुटी निदर्शनास आल्या. दुस्स्त केलेली पाने कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. दुरुस्ती केलेल्या पानांसाठी सभासद कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात

स्ति कुमार टिबरेबाल मुरेंद्र कुमार टिबरेबाल स्वक्ष आणि व्यवस्थापकीय संचालव

#### जाहीर नोटीस

सदर्शन नोटीस प्रसिष्ट झाल्यापासून १५ (चौदा) दिवसांचे आत योग्य त्या लेखं कागदोपत्री पुराज्यासहित खालील पत्त्यावर कळवावे, अन्यथा आपल काहीही हक्क नाही व तो असल्यास

अंड, सी. मिना एस. कोलवणक मो. नं. ८३९०२७८१११

पत्ता : शॉप नं. २२, क्रिष्णासस् लिला को.ऑप. ही.सो., ॲग्रोल बोळींज, विरार (प.), ता. वसई, जि. पालघर.

जाहीर सूचना

जाहिर नोटीस
तमा जनसे हुमादों कडिक्यां ते की, गाव मीते - निरावसी, गा सर्म, तिल्हा पालपा, येथील म. तं.
अ. हुन. रं. १ पैकी, सेव (१. आप.)
०-६५-६, शे पैकी, सेव (१. आप.)
०-६५-६, शे पौ. छ. ०-००६-६,
आका ०-४४ (६. पै.) हो जांने
विश्वकत और तिहुद केमाय पालती व कडिक्यकत और तिहुद केमाय पालती व कडिक्यकत और तिहुद केमाय पालती व कडिक्यकत और पेट्र १ दुस ता आपंती विश्वकत और १ पुट ता आपंती विश्वकत और १ पुट ता आपंती अर्थात से मार्चक्रण अर्थिक गात, ता अं१६६ चित्र विल्का तिकत ते हुन स्वाचा कामा चित्रक रंपायों अर्थिक कोमारी व्यवस्था क्षेत्रक से क्षारा स्वाच्या हुन्य कोमारी क्षारा से स्वाच्या हुन्य से अर्थात कामा चित्रक रंपायों कामारी स्वाच्या हुन्य कोमारी क्षारा कामारी कामारी स्वाच्या हुन्य संस्थात कामारी कामारी स्वाच्या से स्वाच्या हुन्य संस्थात कामारी कामारी स्वाच्या से स्वाच्या हुन्य संस्थात कामारी कामारी स्वाच्या से स्वाच्या स्वच्या स्वाच्या स्वच्या स्वच्या स्वाच्या व्यवहार पूर्ण करण्यात येईल, याची कृप नोंद घ्यावी.

साहत रूपता येते की, श्री-मंचना यहाँ रेपवात येते की, श्री-गंगत एम. चोरहिया क्षेत्राची मिळकता इस्टिक्स सूरिट क, २११, २० माजक अब्रव मर्लिस इंड. प्रियाचस्स को-अंगर, सीसा लि., अंजियातीं, माझ्यात, मुंबर्स-र०००६० माझे अगील सिंडली, गांधीयाव ३००२०६ माज कर्जरस में, एसप्रियस-

# आणि खाकी वर्दीही गहिवरली...

नागपूर, दि. १० (प्रतिनिधी) -नागपूर, रि. १७ (प्रतिनिधी) – नियम धोरणे कुक असून, काशयाजा भंग गुन्हा उरतो. परंतु, बरेनदा नियम-काययाजा भंग कर्माण्यांभागायो केली जावी असे बारते. मानवी संवदनांना हात पालागारा असाच प्रकार पाला गुक्तारी नागपूर रेल्लेस्थानकावर घडला, मृत्युरी पुंत्र देणाऱ्या भावाच्या प्रवार कर्माण्ये करा महिक्कित उपचार खर्चासाठी एका सुशिक्षित अभियंत्याने दारूची बाहतूक करण्याचा निर्णय घेतला. परंतु, तो नवखा असल्यामुळे द्वआरपीएफफ्ट्या

संवेदना आणि गणवेशाला भावना नसतात. परंतु, कर्तव्यकठोर गणवेशा-लाही त्याची अवस्था पाहून गहिवरून

लाहा त्याचा अवस्था पाहून गाहृवहन आते. नोकरीच्या शोधात असलेल्या या अभियंत्याची कथा एखाद्याच्या विजयदाच्या कथानकासारखी आहे. वर्था येथील रहिवासी असलेल्या नीलेशने मध्यप्रदेशातून इंजिनिअरिंगची पटवी घेतली आहे. त्याचे आई-वडील मिळेल ते काम करतात. सुमारे महिनाभरापूर्वी नीलेशच्या लहान

जिल्हाधिकारी कार्यालयावरील

जप्तीची नामुष्की टळली

नगरपूर, दि. १० (प्रतिनेधी) – वर्षा बारणसन्धाता । १० च्या पाच छोत्यांचा समानेश होता. निनायक अर्जुन आरो व जीवन निनायक उपारे त. महाताजा या प्रकरणात आचेत्र प्रेकनती अस्तरण्य मोचट्टा १० च्या जाना दसाजा वेथील सर्चे इ. ३३ व ३५ मधील सुमारे आला. यामुळे शेतकरी उपारे यांनी न्यायसस्यात घाच घेतली. ७१०० स्त्रे. मीटर जीहतोशारितेत जीता अधिप्रतित काण्यात । वर्षा न्यायसस्यात ३५ वृति २०१२ तेजी उपारे यांच्या बादूने

डोक्याला गंभीर इजा झाल्याने उपच-गामाठी बगच खर्च येत आहे. जवलचे ग्रासाठी बरान खर्च येत आहे. जनळच पैसे आता संपत्, पुढे उपचार ककारावचा, असा प्रश्न कुटुंबासमीर उभा झाला. उरम्यान, राक्रवर्ष असलेल्या वर्धा जिल्ह्यात नागप्रहृन खरेदी केलेली दारू पोहोचिविली जाते. यासाठी तरुण व महिलांचा वापर केला जातो. एका फेरीसाठी जवळपास ५०० ते हजार रुपये मिळतात, त्यामळे

त्याने संत्रामार्केट परिसरातून ७ हजार रुपये किमतीची दारू खरेदी

शर्मा यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून नीलेशची झाडाझडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये दारू आदळली. आरपीएफने कागदोपत्री कारवाई करून एक्ससाईज विभागाकडे मद्य सुपूर्द केले.

#### लग्नाचे आमिष दाखऊन पोलीस उपनिरीक्षकाचा तरुणीवर बलात्कार

नागपूर, दि. १० (प्रतिनिधी) – शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर लागला नकार देणाया एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध एका तरुणीन बलात्काराचा आरोप करून तक्रार दाखल केली आहे. सचिन बामन मत्ते असे

आता. वामुळे रोतकरी उमारे वांनी न्यायात्यात धाव घेतती. वर्षा न्यायात्याने ३० वुर्त २० र राजे उमारे प्रकार वास्त्र निकात दिता. वास पृहत ८० तथा ७० र तथा २०३ र र धार्मी क्यायत्वाने १० वुर्त १० र तथा ७० र तथा २०३ र र धार्मी क्यायतिक ज्याव अरह करणाचा आहेत ज्ञास्त्र निहत्ता. धारिकर, वास्त्रमने ३० न्यायात्यात्र आहेत कार्या ठेवत व्यावास्त्र प्रकार देवत व्यावास्त्र प्रकार वेतत व्यावास्त्र प्रकार वेतत व्यावास्त्र प्रकार वेता व्यावास्त्र प्रकार वेता विदेश होती वास्त्र होता वास्त्र तथा वास्त्र प्रकार व्यावास्त्र प्रकार वास्त्र विदेश विदेश वास्त्र विदेश विदेश विदेश विदेश

आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असन तो गिडीखदान पोलीस ठाण्यात कार्यरत आहे

गष्ट्राख्यात पोलीस अण्यात कार्यात आहे. सचित्र वास्त्र में आणि तक्रास्त्रस्तीं पीडित यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. ती पोलीस भरतीची तथारी करत असताना विच्ये सचित्रश्री ओळख झाली. भृष्ट्यातील मोबईलवरून श्रीधांमध्ये बोलाणे ज्हाराचे. त्यातत सचित्रने प्रमाच्या आळ्यात ओढत विचा तथारी आणि श्रीधार प्राच्या सीत्रण पोलीस ाला लग्नाचे आमीष दाखवत पोलीस पोलीस कॉटरमध्ये नेऊन तिच्याशी वारंबार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने लग्नाबाबत विचारले असवा सचित्रने विला लगाम नकार दिला. त्यामुळे पीडितेने अंबाझरी पोलीस ठाण्यात मतेबिरुद्ध तकार दाखल केली.

# अञ्चल राहील - मुख्यमंत्री

नागपूर, दि. १० (प्रतिनिधी) – नागपूर्च्या मिहानमध्ये होणाऱ्या पतंत्रली फूड व हर्बल पार्कमुळे विदर्भात कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योगाला वालना मिळेल. शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल, केवळ विदर्भच नव्हे तर संपूर्ण हाइल, कबळ विद्रभव नव्ह ते सप्ण महाराष्ट्राला या अत्रप्रक्रिया उद्योगाचा निश्चितणे फायदा होईल. हा फूड पार्क जगातील सर्वात मोठा ठरेल असा बिश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. नागपूरनजीकच्या मिहानमध्ये रामदेवबाबांनी प्रस्तावित केलेल्या पतंजली हर्बल पार्कच्या भूमिपूजन समारोहात कोनशिलेचे अनावरण समाराहात कानाशलच अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामदेव बाबा हे होते. तर्रा विशेष अतिथी

रामदेव बाबा हे होते, तर विशेष अतिथी स्थाप के होत्र पर के प्रतिकार ता स्थाप के काराव्योधणी गांधी नितीन गढकरी व केंद्रीय गृह राज्याणी हसरात अहीर आप्ताप्यामे अराधियत होते. याचेको बोलताना गुरुवाची राष्ट्रण के की है सरकार रोजक्याणी आही आही रामदेवचाणाना हथे आणाले आही रामदेवचाणाना हथे आणाले आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात या कर्षा प्रक्रिया उद्योगामुळे निधितपणे परिवर्तन प्रक्रिया उद्योगामुळ । माइतपण परिवतन होईल. कारण उद्योजकानी येथील शेतकच्यांकडून माल खरेदी करावा असे बंधन घातले आहे. जे उद्योजक

फूड पार्कसाठी जमीन प्रेतील त्यांनी तीन वर्णात उद्योग सुरू करावा, अशी अटही त्यात पातली आहे. यागिवाव या उद्योगात ज्या शेतकच्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुबियातील मुले व पत्यांना प्रग्निक्श ईंकन रोजाया. उत्पत्त्वर करने टेक्याबाबतटी सूचित केले असत्याचे मुख्यांच्यांनी सांगितले. शेतकच्यांच्या आत्महत्या आत्महत्या मुख्यमञ्जानी सागितलं. शेतक-यांच्या आत्महत्या थांविण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे असे सागताना शेतीमध्ये नवनवे तंत्रज्ञान आणावे लागेल अशी सूचना मुख्यमञ्जानी यावेळी केली. आता

सक्ष्म सिंचनाला वाव द्यावा लागेल शेतकऱ्यांचे एक क्लस्टर याप्रमाणे क्लस्ट्रंस तयार करावे लागतील. बलस्ट्स तथार कराव लागताल. शेतकरी समृद्ध झाला तस्च देश व राज्य समृद्ध होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विदर्भ आणि मराठवाङ्यात उद्योगांना वाव मिळावा यासाठी शासनाने ४ रूपये ४० पैसे दराने बीज देण्याचे ठरविले आहे. यासाठी बीज वितरण कंपनीला

यासाठी बीज विताप कपनीला ७५० कोटी रुपये शासन देणार आहे. शंतीला १२ तास बीजपुत्वडा तीन महिन्यांसाठी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या तीन महिन्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात काम असते, याकडे मुख्यमंत्र्यांनी लाल

आज आत्महत्या प्रतिबंधक दिन असल्यामुळे विदर्भात रोतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही यासाठी पतंजलीच्या माध्यमातून रोतकऱ्यांना

ते जागा देश्याचा प्रयस्न होत अस्म होतकच्याना नवी दिता रेणाची ही सुकाल आहे असे प्रतिपादन पुण्यपंत्रांनी यागेली केले. सरचा जागात मोटी बाजारपेड म्हणून अब्र प्रक्रिया उद्योगाता वाल आहे. बागातित ७०० कोटी लोकसंख्येला अत्र पुरविच्याचे असल्यासूची या उद्योगास मण्य नहीं. अमगातित विभागात कामूस ते कामड है भोगा राविण्यात वेत आहे. रायुस्मार नांद्रांग वे ये प्रसाननो सर्वे से से मोवीस्थिया बरखा उद्योगासाठी उपलब्ध कक हिते आहे. अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्याला

टिकाव धरायचा असेल तर स्वदेशीने दिकांव धरायचा असल तर स्वदंशान दर्जेदार माल दिला तराव हे सर्व श्वास होईल. पतंजलीने मिहानमधील विशेष आर्थिक क्षेत्रात जागा घेऊन उत्पादन करण्याचे उरविले असल्यामुळे नागपूरातून देशातच नव्हे तर जगात येथील उत्पादन जाईल हे नागपूरासाठी भूषणावह बाब आहे, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त

कवी प्रक्रिया उद्योग नसल्यामळे कृषी प्रक्रिया उद्योग नसत्यामुळे शेतकरी माल विकातांना मध्यस्थांच्या प्रोपणाचे बळी होतात. शेतकच्यांचे बाजारावर नियंत्रण नाही, त्यामुळे शेतकच्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते. हे थांचविण्यासाठी तसेच मध्यस्थांना हटविण्यासाठी थेट शेतकरी उद्योगाशी जोडल्या जातील अशी व्यवस्था निर्माण करीत आहोत.

७६० र के. मीटर चिहलोपिरितं वमीन अधिप्रतिक कण्णात आसी. १९९५-८ मण्ये पेतलेस्या जीमिना अस्य-मोबरत्ता हिल्याने त्यांनी व्यायालयात पात्र पेतली. व्यायालयाते व्यायालयात मोहरता हैग्याने आरोद हिते. यातंत्र चार बेळा जामीने आरोत हिते, एक एका हिती गति अधिक गुन्ने गुन्नारी पुनता जामिक्या भारवाईसाठी बेलिएसाट शेतकरी जिल्लापिकारी कार्यालयात पडकते; पण सामानव्यक्त सेये जलक्ष्म आरोत स्थात हिरमाता भ्यान-का बचा कहता जाहित, अणी खाडी जिल्लापिकारी सेतिम उच्या वार्षी जिल्ला

नवाल याना दिला बामुळे जमीची नामुष्की टळली. म्हसाळा येथील विजायक व जीवन उपाटे यांची ५१०० स्केअर मीट्रा उसीन वर्धा बायपाससाठी १९९०-१८ अन्वये संपादित करण्यात आली. या जमिनीमध्ये २५ फूट डायमीटाची एक विहीर व १० बाय